



प्रादेशिक हवामान पूर्वानुमान केंद्र, मुंबई आणि डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, दापोली  
हवामानावर आधारीत कृषि सल्ला (ठाणे पालघर जिल्हा)

(०२३५८) २८२३८७



अंक ६५/२०१८

दिनांक १४/०८/२०१८

कालावधी ५ दिवस

डॉ. सुभाष चव्हाण,  
विभाग प्रमुख,  
कृषिविद्या विभाग  
९४२२४३१०६७

डॉ. विजय मोरे,  
नोडल ऑफिसर,  
कृषिविद्या विभाग  
९४२२३७४००१

डॉ. शितल यादव,  
तांत्रिक अधिकारी,  
कृषिविद्या विभाग  
९४२२०६५३४४

मागील हवामान आठवडा सारांश	
दि. १०/०८/२०१८ ते १४/०८/२०१८	
पाऊस (मिमी)	: ०.०
पाऊस (मिमी) १/१/१८ पासून	: ०.०
पाऊस (मिमी) (गेल्या वर्षी)	: २८३४.२
कमाल तापमान (अं.से)	: ३२.५—३७.०
किमान तापमान (अं.से)	: २२.५—२७.८
सकाळची सापेक्ष आर्द्रता (%)	: ७६—८२
दुपारची सापेक्ष आर्द्रता (%)	: ५७—६८
वाच्याचा वेग (किमी/तास)	: ३.३—५.०

हवामान पूर्वानुमान (१५/०८/२०१८ सकाळी ८:३० पासून १९/०८/२०१८ सकाळी ८:३० वाजेपर्यंत)						
हवामानाचे घटक	:	१५/०८	१६/०८	१७/०८	१८/०८	१९/०८
पाऊस (मिमी)	:	१२	१५	७४	७१	४०
कमाल तापमान (अं.से)	:	३०	३०	३०	३०	३०
किमान तापमान (अं.से)	:	२६	२६	२६	२६	२६
मेघाच्छादन (ऑक्टा)	:	८	८	७	७	७
सकाळची सापेक्ष आर्द्रता (%)	:	८५	८५	८५	८५	८५
दुपारची सापेक्ष आर्द्रता (%)	:	८०	७९	७९	७७	७८
वाच्याचा वेग (किमी/तास)	:	०१३	०११	०१०	०११	०१०
वाच्याची दिशा	:	नै.प.	नै.द.	नै.द.	नै.द.	नै.प.

हवामान पूर्वानुमान कृषि सल्ला:

दिनांक १५ ते १९ ऑगस्ट, २०१८ पर्यंत पावसाची शक्यता आहे. दिनांक १५ ते १९ ऑगस्ट, २०१८ पर्यंत अवकाश मेघाच्छादित राहिल. दिनांक १५ ते १९ ऑगस्ट, २०१८ पर्यंत वाच्याचा वेग १० ते १३ किमी प्रति तास राहिल.

पिक	पिक अवस्था	कृषि सल्ला
नागली	फुटवे	<ul style="list-style-type: none"> <li>नागली पिकाच्या लागवडीच्या वेळेनुसार पिक १ महिन्याचे झाले असल्यास नवाचा दुसरा हप्ता हेक्टरी ४० किलो (युरिया ८७ किलो हेक्टर) या प्रमाणात देण्यात यावा.</li> </ul>
भात	फुटवे	<ul style="list-style-type: none"> <li>भात खाचारमधील पाणी अतिरिक्त झाल्यास काढून याकावे व पाण्याची पातळी ५ सें.मी. पर्यंत ठेवावी.</li> <li>भात क्षत्रोतील बांधांची बांध वंधिस्ती करावी तसेच बांधावरील तणांचा बंदोबस्त करावा.</li> <li>भात पिकावर निंथे भुगेर आणि पाने गुंडाळणारी अळी या किंडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे, प्रादुर्भाव दिसून येताच त्याच्या नियंत्रणासाठी क्युनालफॉस २५ टक्के प्रवाही २ लिटर किंवा ट्रायझोफॉस ४० टक्के प्रवाही ३२५ मिली किंवा लॅमडासायहॉलेशीन ५ टक्के २५० मिली यापैकी एक किटकनाशक ५०० लिटर पाण्यात मिसळून १ हेक्टर क्षेत्रावर फवारावे.</li> <li>भात पिकावर सुरक्षीतील अळीचा प्रादुर्भाव आढळून आल्यास किंडीच्या नियंत्रणासाठी शेतात पाणी बांधून पिकावरून एक जड दोर आडवा धरून ओढत न्यावा त्यामुळे सुरळया पाण्यात पडून एक दोन तासांनी शेतातील पाणी एका बाजूला फोडून लावावेत.</li> <li>पिकाच्या लागवडीच्या वेळेनुसार पिक १ महिन्याचे झाले असेल तर नवाचा दुसरा हप्ता हेक्टरी ४० किलो या प्रमाणात देण्यात यावा.</li> </ul>
चिकू	लागवड व बागेची निगा	<ul style="list-style-type: none"> <li>चिकूची फळगळ रोखण्यासाठी मेर्टेलेंक्स ८८ टक्के + मॅक्सीझेव ६५ टक्के यांची ०.२ टक्के या प्रमाणात फळधारणा सुरु होताना फवारणी करावी. पावसाळ्यात ०.२ टक्के या प्रमाणात चिकटणाच्या पदार्थाचा वापर करावा. यापूटील फवारण्या एक महिन्यात अंतराने घ्याव्यात आणि एकून तीन फवारण्या घ्याव्यात.</li> <li>चिकूच्या २० वर्षावरील झाडास १० घमेली शेणखत ३ किलो युरिया, ९ किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि ३ किलो म्युरेट ऑफ पोटेश या खतांचा पाहिला हप्ता झाडाच्या विस्ताराच्या थोडासा आत बांगडी पध्नीतीने चर खोदून द्यावा.</li> </ul>
नारळ/ सुपारी	—	<ul style="list-style-type: none"> <li>नाराळावरील गेंडाभुंगा या किंडीच्या नियंत्रणासाठी बांगेमध्ये शेणखताच्या खडुऱ्यात दर दोन महिन्यांनी कार्बारील पावडरचे (१० लिटर पाण्यात २० ग्रॅम) मिश्रण तयार करून फवारावे.</li> <li>नाराळावरील सोंडया भुंगा या किंडीच्या नियंत्रणासाठी भुंगाया पाडलेली भोके १० टक्के कार्बारील भुकटी व वाळून बुजूवून घ्यावीत. तसेच खोडावर १ मिटर उंचीवर गिरमिटाच्या सहाय्याने १५ ते २० सें.मी. खोल तिरपे भोक पाडून त्यामध्ये २० मिली ३६ टक्के प्रवाही मोनोक्लोटोफॉस किंवा २० टक्के प्रवाही क्लोरोपायारीफॉस नरसळाराच्या सहाय्याने ओतावे आणि भोक सिमेंटच्या सहाय्याने बंद करावे.</li> <li>तीन वर्षावरील प्रत्येक सुपारीच्या झाडास १ घमेल शेणखत किंवा कंपोस्ट खत, १२ किलो हिरवळीचे खत, १६० ग्रॅम युरिया, ५०० ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट, १२५ ग्रॅम म्युरेट ऑफ पोटेश असा खताचा पहिला हप्ता द्यावा.</li> <li>नारळ आणि सुपारी बागेत पावसाचे अतिरिक्त पाण्याचा निचरा होणेसाठी चर खोदून घ्यावेत.</li> </ul> <p><u>टिप्प:</u>— पावसाची तित्रात कमी असताना खते घ्यावीत.</p>
भाजीपाला आणि फळबाग रोपवाटीका	—	<ul style="list-style-type: none"> <li>वेलवरीय भाजीपाला काठीचा आधार द्यावा. भाजीपाला क्षेत्रातील तणांचा बंदोबस्त करावा. तसेच प्रती गुंठ क्षेत्रास ७२० ते ८५० ग्रॅम युरिया खताचा एक तृतीयांश हप्ता द्यावा अणि मंडपाची व्यवस्था करावी.</li> <li>वेलवरीय भाजीपाला पिकावर फळमाशीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असल्याने त्याच्या नियंत्रणासाठी 'रक्षक' सापळा प्रति हेक्टरी ४ नग या प्रमाणात लावावेत.</li> <li>आंबा व काजू रोपवाटीकील अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा.</li> </ul>
दुभती जनावरे/ शेळ्या/ कुकुटपालन	—	<ul style="list-style-type: none"> <li>जनावराना पाणी पिण्यासाठी स्वच्छ पाण्याची व्यवस्था करावी तसेच गोठयामध्ये हवा खेळती राहिल याची काळजी घ्यावी.</li> <li>जनावराना हिरव्या चाच्यासाठी पॅरा गवत, संकरित नेपियर (जयवंत को — ३, यशवंत) या इुडूपवर्गीय व बहुवर्गीय वैरणीच्या पिकांची लागवड करावी.</li> <li>दुभत्या जनावराना १ ते १.५ किलो खुराक, १५ ते २० किलो हिरवी वैरण व ४ ते ५ किलो वाळलेली वैरणी द्यावी.</li> <li>सर्वसाधारण एका शेळीस ३—४ किलो हिरवा चारा, २ ते २.५ किलो वाळलेला चारा व ३०० ग्रॅम खुराक प्रतिदिन दयावा.</li> <li>गाई, घैस आणि शेळ्या यांना पायलाग प्रतिवंध लसीकरण करून घ्यावे.</li> <li>जनावरांचे येण्याच्या पावसापासून योग्यते संरक्षण करावे.</li> <li>ब्रॉयलर पक्षांना पहिले तीन आठवडे त्यांच्या वजनानुसार ब्रॉयलर स्टार्टर व पुढे म्हणजेच चार—सहा आठवडयांपर्यंत ब्रॉयलर फिनीशर खाद्य द्यावे.</li> </ul>
सुचना	—	<ul style="list-style-type: none"> <li>निरनिश्चले किंडी, रोग जास्त प्रमाणात आढळल्यास नजिकच्या कृषि विद्यापीठाचे केंद्र किंवा महाराष्ट्र शासनाचे कृषि अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा.</li> </ul>